

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या
सुधारित वेतनसंरचनेतील त्रुटींचे निवारण
करण्याकरीता वेतनत्रुटी निवारण समिती
मुदतवाढ देण्याबाबत....

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

शासन निर्णय क्रमांक:- वेपुर-१२०९/प्र.क्र.३८/सेवा-९

दिनांक:- ६जुलै, २०११.

- पहा:- १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: वेपुर-१२०९/प्र.क्र.३८/सेवा-९, दि. २१ मे, २००९
२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: वेपुर-१२०९/प्र.क्र.३८/सेवा-९, दि. १० ऑगस्ट, २००९
३) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: वेपुर-१२०९/प्र.क्र.३८/सेवा-९, दि. १ डिसेंबर, २००९
४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: वेपुर-१२०९/प्र.क्र.३८/सेवा-९, दि. ७ जून, २०१०
५) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: वेपुर-१२०९/प्र.क्र.३८/सेवा-९, दि. २० ऑगस्ट, २०१०
६) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: वेपुर-१२०९/प्र.क्र.३८/सेवा-९, दि. १ जानेवारी, २०११
७) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: वेपुर-१२०९/प्र.क्र.३८/सेवा-९, दि. २१ एप्रिल, २०११

सहाव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या अनुषंगाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना
मंजूर करण्यात आलेल्या सुधारित वेतन संरचनेतील वेतनत्रुटींचे निवारण करण्याकरीता वरील १) येथील
आदेशांन्वये वेतनत्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला अहवाल सादर
करण्यासाठी वरील ७) येथील आदेशांन्वये दि. ३० जून, २०११ पर्यंत मुदत देण्यात आली होती. समितीस
अहवाल सादर करण्यासाठी दिलेली मुदत आता संपली असून, समितीचे कामकाज अद्याप बाकी आहे.
त्यामुळे उर्वरित कामकाज पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी समितीला मुदतवाढ देण्याची बाब
शासनाच्या विचाराधीन होती.


शासन निर्णय

सुधारित वेतनसंरचनेतील वेतनत्रुटींचे निवारण करण्याकरीता नियुक्त केलेल्या वेतनत्रुटी
निवारण समितीचे सदस्य म्हणून श्री. एस. के. श्रीवास्तव, प्रधान सचिव, वित्त विभाग हे यापुढेही
कामकाज पाहतील.

तसेच सुधारित वेतन संरचनेतील वेतनत्रुटींचे निवारण करण्याकरीता नियुक्त केलेल्या
वेतनत्रुटी निवारण समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी दि. ३१ ऑक्टोबर, २०११ पर्यंत
मुदतवाढ देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या
संकेतरथळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०११०७०६१६२२४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(श. म. म्हांडे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

राज्यपालांचे सचिव

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव

कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी,

जि.अहमदनगर

उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
 सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई
 सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
 मंत्रालयीन सर्व विभाग
 मंत्रालयाच्या सर्व विभागांग्रालील विभाग प्रमुख व
 प्रादेशिक विभाग प्रमुख
 # प्रवंधक, उच्च न्यायालय (मूळ शास्त्रा), मुंबई
 # प्रवंधक, उच्च न्यायालय (अपील शास्त्रा), मुंबई
 # सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
 # सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
 # प्रवंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे
 कार्यालय, मुंबई
 #आयुक्त, राज्य माहिती आयोग, (सर्व)
 # सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई
 #प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण,
 मुंबई/नागपूर/औरंगाबाद
 महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
 महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई.
 महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
 महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र,
 नागपूर
 राज्य महिला आयोग, वरळी ,मुंबई
 सर्व विभागीय आयुक्त
 सर्व जिल्हाधिकारी
 सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा
 महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड. पुणे
 सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत
 सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), घोली
 क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली
 संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
 निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
 जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब,
 मुंबई
 सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
 सर्व लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक,
 मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद.
 मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका
 कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, घडकी/देहू
 रोड/देवळाली/अहमदनगर
 # पत्राने

कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
 कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा
 रत्नगिरी.
 कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला
 कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई
 कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे
 कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर
 कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,
 औरंगाबाद
 कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,
 नांदेड
 कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
 कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती
 कुलसचिव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला
 विद्यापीठ, मुंबई
 कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव
 कुलसचिव, महाराष्ट्र पश्च व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर
 कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,
 लोणेर, जि.रायगड
 मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई
 उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई /
 पुणे/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती.
 बहूजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान,
 मुंबई-१
 भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ., बैरंक
 क्रमांक १, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन
 पॉइट, मुंबई-२०
 भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन,
 एस.व्ही.पटेल रोड, मुंबई-४
 भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी,
 जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पैलेस, वरळी, मुंबई-१३
 इंडियन नॅशनल कॉंग्रेस, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस (आय)
 समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगील मार्ग, दादर,
 मुंबई-२५
 नॅशनॅलिस्ट कॉंग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल
 मार्ग, नरिमन पॉइट, मुंबई-२३
 शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई-२८
 वित्त विभागातील सर्व कार्यासने
 निवड नस्ती, वित्त विभाग (सेवा-१)